



May 3, 2024

The Secretary, Listing Department  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai – 400 001.  
Maharashtra, India.  
Scrip code: 500470

The Manager, Listing Department  
National Stock Exchange of India Ltd.  
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1  
G-Block, Bandra – Kurla Complex, Bandra(E)  
Mumbai – 400 051.  
Maharashtra, India.  
Symbol: TATASTEEL

Dear Madam, Sirs,

**Sub: Newspaper Advertisement - Notice of Hearing of Company Scheme Petition**

Please find enclosed herewith, a copy of newspaper advertisement regarding 'Notice of Hearing of Company Scheme Petition' in the matter of Scheme of Amalgamation amongst Tata Steel Limited and Angul Energy Limited and their respective shareholders, published in the following newspapers (Maharashtra editions):

1. Business Standard – English language
2. Navshakti – Marathi language

This disclosure is being made in compliance with Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

This is for your information and records.

Yours faithfully,  
**Tata Steel Limited**

**Parvatheesam Kanchinadham**  
Company Secretary &  
Chief Legal Officer (Corporate & Compliance)

Encl: As above

**TATA STEEL LIMITED**

Registered Office Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001 India  
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7724  
Corporate Identification Number L27100MH1907PLC000260 Website [www.tatasteel.com](http://www.tatasteel.com)

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
**District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)**  
 Bhandari Co-op. Bank Building, 2<sup>nd</sup> Floor, P. L. Kale Gurtaji Marg, Dadar (W), Mumbai-400028.  
**No.DDR-4/00m/Deemed conveyance/Notice/11/1/2024 Date: 30/04/2024**  
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice**  
**Application No. 93 of 2024**

Misquitta Nagar "B" Co-op. Hsg. Society Ltd., Misquitta Nagar, Chhatrapati Shivaji Marg, Dahisar (E), Mumbai - 400068, Applicant, Versus, 1) Smt. Marcelline Luis Misquitta, B. Mr. Abbot Anthony Quinny, Last known address at C/5, N.146/A, Misquitta Nagar, Chhatrapati Shivaji Marg, Mumbai - 400023, 2. Ms. S. Virji & Brothers Through its Partners A) Shri. Swarajsinh Isharingsh Virji, B) Shri. Mehingasthng Isharingsh Virji, C) Shri. Krishaji Dinkar Rajwade, Last known address at C/o. Parekh Vora Chambers, 66, Nagdas Master Road, Fort, Mumbai - 400023, 3. Ms. S. Virji Builders Pvt. Ltd. Through its Directors, A) Shri. Krishaji Rajwade, B) Shri. Dinesh Kapast, C) Shri. Pravin Patel, Last known address at Parekh Vora Chambers, 66, Nagdas Master Road, Fort, Mumbai - 400023, 4. Misquitta Nagar "A" CHSI. (Adjoining Layout Societies), 5. Misquitta Nagar "C" CHSI. (Adjoining Layout Societies), 6. Shiv Krupa CHSI. (Adjoining Layout Societies), 7. Ketki CHSI. (Adjoining Layout Societies), 8. Paradise Tower CHSI. (Adjoining Layout Societies), Through its respective Chairman/Secretary, Oppo. No. 4 to 8 having address at Misquitta Nagar, Chhatrapati Shivaji Marg, Dahisar (E), Mumbai - 400068. Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

**Declaration of the Property -**

**Claimed Area**

Unilateral Conveyance of the net plot of land measuring area 2017.57 Sq. Meters + (Area of Road Setback of 411.50 Sq. Meters to be handed over to M.C.M.) i.e. 2428.97 Sq. Meters out of total measuring area 10113.10 Sq. Meters as per latest PFC hearing CT No. 1146/A along with the proportionate undivided rights and share in common amenities of the layout including (R.G. area and internal roads etc.) which is forming part of larger piece of land bearing Survey No. 28, Hissa No. 1 and Survey No. 56, Hissa No. 2 of the village - Dadisar, Taluka Borivli. The Building of the Applicant Society is known as Building No. B standing upon Subdivided Plot - A of the layout and society now known as Misquitta Nagar "B" C.H.S. Ltd., situated at Misquitta Nagar, Chhatrapati Shivaji Marg, Dahisar (E), Mumbai - 400068, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 16/05/2024 at 02:00 pm.

Sd/-  
 District Deputy Registrar,  
 Co-operative Societies, Mumbai City (4)  
 Competent Authority,  
 U/s 11 of the MOFA, 1963.

**PLASTIBLENDS INDIA LIMITED**  
 Fortune Terraces, A Wing, 10<sup>th</sup> Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053  
**STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024**

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31/03/2024 (Audited)	31/12/2023 (Un-audited)	31/03/2024 (Audited)	31/03/2023 (Audited)
1	Total Income	30,174.05	19,916.35	19,667.14	81,033.93
2	Net Profit / (Loss) before Tax	1,959.12	901.44	1,213.44	4,316.03
3	Net Profit / (Loss) after tax	1,075.35	661.20	869.05	3,252.51
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after-tax))	170.72	555.36	860.75	2,080.66
5	Equity Share Capital	1,299.46	1,299.46	1,299.46	1,299.46
6	Reserves excluding revaluation reserve as per the Balance Sheet of previous accounting year	-	-	-	39,241.57
7	Earnings Per Share (of ₹/- each) - not annualised - ₹ per share	4.13	2.54	3.34	13.28
	a) Basic	4.13	2.54	3.34	13.28
	b) Diluted	4.13	2.54	3.34	13.28

**Notes:**  
 1. The above is an extract of the detailed format of results for quarter ended on 31<sup>st</sup> March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation - 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com, www.nseindia.com) and the Company's website (www.plastiblennds.com).  
 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 2<sup>nd</sup> May, 2024.

For and on behalf of the Board of **PLASTIBLENDS INDIA LIMITED** Sd/-  
**S. N. Kabra**  
 Chairman & Managing Director

Place : Mumbai Date : 2<sup>nd</sup> May, 2024  
 India's Premier Manufacturer And Exporter of Mastertobatch

**DEMAND NOTICE**

**BANK OF INDIA - MANDANGAD BRANCH**  
 Tapashchrya, Main Road, At & Post Mandangad, Taluka Mandangad, Phone: 02350-226330  
 Email: Mandangad.Ratnagiri@bankofindia.co.in

The Authorised Officer of the Bank has issued demand notice on 10/04/2024 in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned Borrower demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details. However, notice issued to the Borrower is returned unresponded. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower.

Name of the Borrowers and address	Nature of Facility	Outstanding Dues	Details of Secured Asset
Mrs. Aayesha Rees Ahmed Chaudhari (Borrower) Address : 2 P Uruu School, Biskot Killa, Mahabla Biskot At, Post Mandangad Tal. Mandangad Dist. Ratnagiri	Housing TL Sanctioned Limit Rs. 04,70 Bkhs	3,49,240.18 + UCI from Date of NPA + Other Expenses	EQM of all that part and parcel of the NA property consisting of Land UCI from Date of NPA + Other Expenses 415, Bhingli, Tal. Mandangad, Dist. Ratnagiri, in the name of Mrs. Aayesha Rees Ahmed Chaudhari (Borrower-Mortgagee)

Borrower is hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Secured Assets as mentioned above if the Borrowers do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrowers is also prohibited under Section 13(1) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrowers is advised to collect the original notice issued under Section 13 (2) from the undersigned on any working day by discharging valid receipt.

Place : Mandangad Date : 03/05/2024  
**Authorised Officer Bank of India**

**DEMAND NOTICE**

**BANK OF INDIA - MARUTI MANDIR BRANCH**  
 Ratnagiri-Kohapur Highway, Shivaji Nagar, Ratnagiri, Maharashtra, Phone: 02352-220024, 224177  
 Email: MarutiMandir.Ratnagiri@bankofindia.co.in

The Authorised Officer of the Bank has issued demand notice on 12/04/2024 in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned Borrower demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details. However, notice issued to the Borrower is returned unresponded. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower.

Name of the Borrowers and address	Nature of Facility	Outstanding Dues	Details of Secured Asset
Mr. Madhukar Ramchandra Kamble (Borrower-Mortgagee) Address: Shiv Pratisansindhu Nagar Sadavali, Tal. Sangameshwar, Dist. Ratnagiri 415804 And Mrs. Suwarna Madhukar Kamble (Co-Borrower-Mortgagee) Address: Ap Kapadi Enclave Row House 38 Ekdeta Nagar, Tal. Dist. Ratnagiri 415839	Housing TL Rs. 1463751+1934 Sanctioned Limit Rs.14,17 Lakhs of NPA + Other Expenses	10,09,637.57 + UCI from Date of NPA + Other Expenses	EQM of all that part and parcel of the immovable property consisting of Land and building situated at Flat No. a-02, 2 <sup>nd</sup> Stilt Upper Ground Floor, in Geeta Allid Park, Ravindra Nagar, at Mujje Kowarbar, Area 429 sq. ft., S.No. 22A6, H.No.2, Tal. & Dist. Ratnagiri in the name of Mr. Madhukar Ramchandra Kamble (Borrower-Mortgagee) and Mrs. Suwarna Madhukar Kamble (Co-Borrower-Mortgagee).

Borrower is hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Secured Assets as mentioned above if the Borrowers do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrowers is also prohibited under Section 13(1) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrowers is advised to collect the original notice issued under Section 13 (2) from the undersigned on any working day by discharging valid receipt.

Place : Ratnagiri Date : 03/05/2024  
**Authorised Officer Bank of India**

**OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED**  
 CIN: U67102DL2014PTC020363 Corporate Office: Kohinoor Square, 47th Floor, N.C. Kelkar Marg, R.G. Gadgil Chowk, Dadar (West), Mumbai - 400026 Email: sales@omkararc.com/rajesh.jurman@omkararc.com  
 [Appendix - IV] (See proviso to rule 8 (b) (iv) (91))  
**PUBLIC NOTICE FOR AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY**  
 (Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with proviso to Rule 8 (b) (iv) (91) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.)

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgage(s) charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of OMKARA Assets Reconstruction Pvt. Ltd. (OARPL) (acting in its capacity as Trustee of OMKARA PS 202021-22 Trust) has acquired entire undivided shares of the below accounts under Assignment Agreement dated 30.09.2021 from Indusind Bank Ltd (Assignor Bank) along with underlying security from assignor bank. Accordingly, OARPL has stepped into the shoes of assignor bank and empowered to cover the dues and enforce the security. The Authorised Officer of OARPL, took handover of the physical possession of the below mentioned secured property from the Borrower/Co-Borrower. The Authorised Officer of OARPL, hereby intends to sell the below mentioned secured properties for recovery of dues and hence the lenders/bidder are invited in sealed cover for the purchase of the secured property. The properties shall be sold in exercise of rights and powers under the provisions of sections 13 (2) and (4) of SARFAESI Act, on "As is where is", "As what is", and "Whatever there is" and "Without recourse Basis" for recovery of amount shown below in respective column due to OARPL as Secured Creditor from respective Borrower and Co-Borrower(s) shown below. Details of the Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagees, Securities, Owner, Outstanding Dues, Date of Demand Notice sent under Section 13(2), Possession Date, Reserve Price, Bid Increment Amount, Earnest Money Deposit (EMD), Date & Time of Inspection is given as under:

Sr. No.	Name of Borrower(s)/ Guarantors/Mortgagees	Details of the Secured Asset	Owner of the property	Outstanding Dues as on 28.04.2024 (INR)	Demand Notice Date	Possession Date	Reserve Price (Rs. in Lacs)	Bid Increment (Rs. in Lacs)	EMD	Date & Time of Inspection
1.	M/s Pooja Faraan Mart (Borrower), Mr. Dhanraj N. Shah (Co-Borrower), Mr. Nitin Shargodkar (Co-Borrower), Bhikhand Shah (Co-Borrower) (LH-MVMK0913N)	All the piece and parcel of Core House No. 35 & 19 (Row House), in the building known as 'Ganesh Houses' in Ganesh Row Houses Co-op Housing Society Limited situated at Annapurna Nagar, Adhwaradi Chowk, Kalyan East, Survey No. 48 and 49, Kalyan-421301 measuring 560 sq. ft. (SBAU), On the East; Bungalow No. 18 On the West; Open Plot On the South; Internal Road On the North; Building	Mr. Dhanraj N. Shah	Rs. 22,62,026.61 (Rupees Twenty Two Lakhs Sixty Two Thousand Twenty Six and Paise Sixty One Only)	18.04.2022	04.08.2023	Rs. 52,00,000 (Rupees Fifty Two Lakhs Only)	Rs. 50,000	Rs. 5,20,000 (Rupees Five Lakhs Twenty Thousand Only)	06.05.2024 3:00 pm to 4:00 pm

Account No.: 05559510221, Name of the Beneficiary: OMKARA PS 202021-22 Trust, Bank Name: ICICI Bank Branch: Bandra (E) Mumbai, IFSC Code: ICIC0005555  
 Date of E-Auction & Time: 29.05.2024 12:30 to 2:00 pm Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD: 27.05.2024 till 5:30 pm

**TERMS & CONDITION OF THE AUCTION:** For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in Secured Creditor's (OARPL) website i.e. http://omkararc.com/auction.php or website of service provider i.e. http://www.bankauction.com.

**STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(b) (iv) (91) OF SECURITY INTEREST ENFORCEMENT RULES, 2002**  
 This notice is also a mandatory notice of not less than 15 (Fifteen) days to the Borrower(s) of the above loan account under rule 8(b) (iv) (91) of Security Interest (Enforcement) Rule, 2002 and provisions of Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about holding of auction/sale through e-auction on the above referred date and time.

Date: 03.05.2024 Sd/- Authorized Officer, OMKARA Assets Reconstruction Pvt. Ltd. (Acting in its capacity as a Trustee of OMKARA PS 202021-22 Trust)  
 Place: Kalyan, Mumbai

**Oxford Industries Limited**  
 CIN - L17112MH1980PLC23572  
 Regd. Office : G. No. 4, Roxana Building, Ground Floor, M. Karve Road, Mumbai-400020.  
 E-mail : oxford\_industries@yahoo.in

**AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024** (Rs. in lacs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended		Year ended	
		31/03/2024 (Audited)	31/03/2023 (Un-audited)	31/03/2024 (Audited)	31/03/2023 (Audited)
1	Income -				
a)	Revenue from Operations	89.01	87.53	29.57	325.00
b)	Other Income	0.02	0.00	0.00	0.02
	Total Income	89.03	87.53	29.57	325.02
2	Expenses -				
a)	Cost of Material Consumed	0.00	0.00	0.00	0.00
b)	Purchase in Stock-in-Trade	82.84	78.99	24.19	293.65
c)	Changes in Inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade	0.00	0.00	0.00	0.00
d)	Employee benefits expenses	0.88	0.91	0.00	3.19
e)	Finance Cost	0.00	0.00	0.00	0.00
f)	Depreciation and Amortisation expenses	0.00	0.00	0.00	0.00
g)	Other Expenses	6.28	2.86	3.11	18.64
	Total Expenses	89.89	82.76	27.20	315.45
3	Profit / (Loss) from operations before exceptional items and tax (+/-)	(0.95)	4.77	2.37	9.54
4	Exceptional Items Expenses/(Income)	0.00	0.00	0.00	0.00
5	Profit/(Loss) before tax (+/-)	(0.95)	4.77	2.37	9.54
6	Tax Expenses	-	-	-	-
	Current Tax	-	-	-	-
	Deferred Tax	-	-	-	-
7	Net Profit/(Loss) after tax (5-6)	(0.95)	4.77	2.37	9.45
8	Other Comprehensive Income	-	-	-	-
9	Total Comprehensive Income for the period(+/-) after tax	(0.95)	4.77	2.37	9.45
10	Profit/(Loss) for the period attributable to:				
a)	Owners of the company	(0.95)	4.77	2.37	9.45
b)	Non-Controlling Interest	-	-	-	-
11	Total Comprehensive Income attributable to:				
a)	Owners of the company	(0.95)	4.77	2.37	9.45
b)	Non-Controlling Interest	-	-	-	-
12	Fixed-UP Equity Share Capital (Face Value Rs.10/- per share)	593.60	593.60	593.60	593.60
13	Other Equity	-	-	-	(714.42)
14	Earning per share(after extraordinary items)	(0.01)*	0.08*	0.03*	0.16
	Basic(Rs.)	(0.01)*	0.08*	0.03*	0.16
	Diluted(Rs.)	(0.01)*	0.08*	0.03*	0.16
	Earning per share(after extraordinary items)	(0.01)*	0.08*	0.03*	0.16
	Basic(Rs.)	(0.01)*	0.08*	0.03*	0.16
	Diluted(Rs.)	(0.01)*	0.08*	0.03*	0.16
	* Not annualised				

**BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL**  
 BENCH AT MUMBAI  
**COMPANY SCHEME PETITION NO. C.P.(CAA)/65(MB)2024**  
 IN  
**COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/246(MB)2023**

In the matter of the Companies Act, 2013;  
 And  
 In the matter of petition under Sections 230-232 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016;  
 And  
 In the matter of the Scheme of Amalgamation amongst Tata Steel Limited and Angul Energy Limited and their respective shareholders.

...Petitioner Company/ Transferee Company

...Non-Petitioner Company /Transferor Company

**NOTICE OF HEARING OF COMPANY SCHEME PETITION**

**NOTICE** is hereby given that the above named Company Scheme Petition ("Petition") under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ("Rules") seeking sanction to the Scheme of Amalgamation amongst Tata Steel Limited ("Petitioner Company/Transferee Company") and Angul Energy Limited ("Non-Petitioner Company/Transferor Company") and their respective shareholders was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench-V ("Hon'ble Tribunal") vide order dated April 17, 2024.

In terms of Rule 16 of the Rules and the directions of the Hon'ble Tribunal, notice is hereby given that the said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal on Wednesday, May 15, 2024, at 10:30 a.m. (IST) or soon thereafter as may be further directed by the Hon'ble Tribunal.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Advocates of the Petitioner Company at their below mentioned address, a notice of such intention, signed by the person/Advocate representing the person, together with the full name and address of the person ("Notice"). Where any person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit, intended to be used for opposition of the Petition, shall be filed with the Hon'ble Tribunal and, a copy thereof, shall be furnished to the Petitioner Company's Advocates along with the Notice. The Notice, the grounds of opposition and/or a copy of the affidavit, intended to be used for opposition of the Petition, must reach the Advocates for the Petitioner Company not later than 2 (two) working days before the date fixed for the hearing of the said Petition.

A copy of the Petition along with all the exhibits will be furnished by the Advocates for the Petitioner Company to any person concerned requiring the same on payment of the prescribed fees for the same, upon a request made in writing not later than 2 (two) working days before the said date fixed for the hearing of the said Petition.

Dated this 2<sup>nd</sup> day of May, 2024

For Citadel Law Chambers  
 Advocates  
 102, First Floor, Fort Chambers,  
 Honey Modi Street, Mumbai 400001, Maharashtra  
 Mob: +91 8017133949  
 Email: asmita@citadel-lawchambers.com  
 Advocates for the Petitioner Company

**STATEMENT OF ASSETS AND LIABILITIES** (Rs. in lacs)

Sr. No.	PARTICULARS	As at		As at	
		31/03/2024 (Audited)	31/03/2023 (Audited)	31/03/2024 (Audited)	31/03/2023 (Audited)
1	<b>Non-Current Assets</b>				
a)	Property, Plant and Equipment	0.00	0.00	-	-
b)	Capital Work in Progress	0.00	0.00	-	-
c)	Other Tangible Assets	0.00	0.00	-	-
d)	Financial Assets				
	Investments	0.00	0.00	-	-
	Loans & Advances	0.00	0.00	-	-
	Other Financial Assets	0.00	0.00	-	-
e)	Deferred Tax Assets	0.00	0.00	-	-
f)	Other Non-Current Assets	0.00	0.00	-	-
	Total Non-Current Assets	0.00	0.00	-	-
2	<b>Current Assets</b>				
a)	Inventories	0.00	0.00	-	-
b)	Financial Assets				
	Investments	42.94	0.00	-	-
	Trade Receivables	46.41	16.13	-	-
	Cash & Cash Equivalents	11.54	1.29	-	-
	Loans and Advances	0.00	0.00	-	-
	Other Financial Assets	0.00	0.00	-	-
c)	Other Current Assets	3.04	2.76	-	-
	Total Current Assets	103.93	20.18	-	-
	<b>TOTAL ASSETS</b>	<b>103.93</b>	<b>20.18</b>		
B.	<b>EQUITY &amp; LIABILITIES</b>				
1	<b>Equity</b>				
a)	Equity Share Capital	593.60	593.60	-	-
b)	Other Equity	(714.42)	(723.87)	-	-
	Total Equity	(120.82)	(130.27)	-	-
	<b>Liabilities</b>				
a)	Financial Liabilities				
	Borrowings	0.00	0.00	-	-
	Other Financial Liabilities	0.00	0.00	-	-
b)	Provisions	0.00	0.00	-	-
c)	Deferred Tax Liability (net)	0.00	0.00	-	-
d)	Other Non-Current Liabilities	0.00	0.00	-	-
	Total Non-Current Liabilities	0.00	0.00	-	-
2	<b>Current Liabilities</b>				
a)	Financial Liabilities				
	Borrowings	0.00	0.00	-	-
	Trade Payables	46.16	12.85	-	-
	Other Short Term Loan	169.02	128.24	-	-
	Provisions	9.25	8.80	-	-
c)	Other Current Liabilities	0.32	0.56	-	-
	Total Current Liabilities	224.75	160.25	-	-
	<b>TOTAL EQUITY &amp; LIABILITIES</b>	<b>103.93</b>	<b>20.18</b>		

**For Oxford Industries Limited** Sd/-  
 (Mazher N. Lalia)  
 Chairman & Managing Director

Place: Mumbai Date: April 30, 2024.

